Genesys International Corporation Ltd



October 28, 2021

BSE Limited	National Stock Exchange of India Ltd.
Corporate Relationship Department	Exchange Plaza,
P.J. Towers,	Bandra-Kurla Complex,
Dalal Street, Fort,	Bandra (East)
Mumbai - 400 001	Mumbai - 400 051
Scrip Code : 506109	Symbol : GENESYS

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Publication of Un-audited financial results for the second quarter and half year ended September 30, 2021.

Please find enclosed a copy of newspaper publication of un-audited standalone and consolidated financial results of the Company for the second quarter and half year ended September 30, 2021 as published in the newspapers - The Free Press Journal (English) and Navshakti (Marathi).

Request you to take the same on records.

Thanking you,

Yours faithfully,

For Genesys International Corporation Ltd.

Vineet Chopra Vice President - Legal &

Company Secretary

Regd. Office: 73-A, SDF-III, SEEPZ, Andheri (E), Mumbai-400 096, India Tel.: +91-22-2829 0303; +91-22-4488 4488;

Fax: +91-22-2829 0603 Website: www.igenesys.com; E-mail:investors@igenesys.com CIN: L65990MH1983PLC029197





Zonal Stressed Asset Recovery Branch: Meher Chamber, Ground floor, Dr. Sunderlal Behl Marg, Ballard Estate, Mumbai - 400001. ione: 022-43683807, 43683808, Fax: 022-4368380 Email: armbom@bankofbaroda.co.in

CORRIGENDUM

endum to E Auction Sale notic dt 26.10.2021 published in Free Pres Journal (Pg 18) dated 27.10.2021 wit regard to E Auction of M/s Rolta Private Limited Possession of the property to be read as Physical Instead of Symbolic, A other terms and conditions of the E Auction Sale Notice continue and remains the same Date: 27.10.2021 Authorized Officer

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Smt. Neelam Sagar Singh and Shri. Sagar Amar Singh were the joint owners of Flat No. 703, 7th Floor, Bldg. No. W-3, Codename Big Bang, Casa Fresco A to E Co-op. Hsg. Soc. Ltd., Clariant Compound, Kolshet Road, Village Balkum, Thane (W) - 400 608 ("the said flat") and Smt Neelam Sagar Singh died intestate on 25.08.2017 at Mumbai and she is survived by her husband Shri. Sagar and Daughter Divya as only legal heirs ("legal heirs"). Divya Sagar Singh has released her undivided share in the said flat to Shri, Sagar Amar Singh.

Any person, having any right, title, share, claim, interest in the said Flat of any nature whatsoever, is hereby required to intimate to the undersigned within fourteen days from the date of publication of this notice with all supporting certified documents, failing which all such rights, claims, demand, if any shall be deemed to be waived or abandoned.

Dated this 28th day of October, 2021 For San jurist

Adv. Sandhya Y. Memon (Proprietress) 406, Morya Estate, New Link Rd., Andheri (W), Mumbai 400 053 Email: saniurist.adv@gmail.com 66970889/99204 94035

CAUTION NOTICE TO THE TENANTS OF KIRAN VILLA AND THE PUBLIC AT LARGE

Our client, Kashyap Kiran Kapadia, the sole legal heir of Kiran Laxmidas Kapadia, do hereby caution all the tenants of Kiran Villa, Peddar Road, Mumbai-400026 (Kiran Villa) that one Anthony Patrick Lewis on the strength o a void agreement and a void decree seeks to mislead the tenants to recognise him as landlord of Kiran Villa since he had, in the past, till 2011 succeeded in misleading Kira Laxmidas Kapadia by misrepresentin that Anthony Lewis became owner of Kiran Villa by a Consent Decree dated 04.07.1986 passed by the Honourable Bombay High Court as the Seth Devida Lallubhai Public Charitable Trust to whom Kiran Kapadia had mortgaged th property had transferred the same t Anthony Lewis due to default committed by Kiran Kapadia to the mortgagee. Since copy of the Decree was shown to him by Anthony Lewis Kiran Kapadia believed it and even had deposed so in the Small Causes Court a Mumbai, accordingly. Only in 2011 Kirar Kapadia had learnt that the mortgages Trust had **NOT** transferred the mortgaged property to Anthony Patricl Lewis or to anyone.

Meanwhile, Anthony Patrick Lewis had obtained another consent decree from the Honourable Bombay High Court in a collusive suit filed betwee him and his associates and transferre Kiran Villa to one Rajaramde Enterprises owned by his associates.

Therefore, since the fraudulen transactions and the decrees were void and Kiran Kapadia continued to be the owner as revealed to him in 2011 Kiran Kanadia filed the Suit No.260 o 2012 in the Honourable Bombay High Court for redemption of the Mortgag on payment of mortgage debt to the Trust and for cancellation of the voice agreement and the void decrees fraudulently obtained by Anthon Lewis and his companions. Kashyar Kiran Kapadia, the sole Legal Heir is being impleaded in the suit, in place o late Kiran Laxmidas Kapadia.

Our client, being the sole legal heir o late Kiran Laxmidas Kapadia, has approached the tenants by his letter seeking them to start paying rent to him. However, since our client had learn rom some tenants that the tenants had been approached even by Anthony Patrick Lewis with similar request, ou client gives this notice to caution all the enants of Kiran Villa.

Our Client cautions all the tenants that if any tenant falls prey to the misrepresentations of Anthony Patricl Lewis or his companions and continue to commit default in making payment of rent to our client, such tenants will be solely responsible for all the consequence of such default as our client is seriously considering to enter into a redevelopmen plan with a reputed builder.

Dated 28th of October, 2021 Madhusoodanan Nai **Advocate, High Court** KPMC Legal, 107, Birya House

265. Perin Nariman Street

Fort, Mumbai-400001

मराठी मनाचा आवाज

नवशक्ति 🚵 www.navshakti.co.in



INDO COUNT INDUSTRIES LIMITED

CIN: L72200PN1988PLC068972

Regd. Off.: Office No. 1, Plot No. 266, Village Alte, Kumbhoj Road, Taluka Hatkanangale, Dist. Kolhapur - 416 109.

Tel. No.: (230) 2483105; Fax No.: (230) 2483275; e-mail: icilinvestors@indocount.com; Website: www.indocount.com





(H1 YoY)

|05%

(H1 YoY)

EXTRACT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30^{11} SEPTEMBER, 2021

(H1 YoY)

		(₹ in Crores except EP						
		Quarter ended	Half Year ended	Quarter ended				
SI. No.	Particulars	30-09-2021	30-09-2021	30-09-2020				
IVO.		Unaudited	Unaudited	Unaudited				
1	Total income	766.95	1526.17	724.05				
2	Net Profit before Exceptional item and tax	117.10	273.16	110.97				
3	Exceptional Item (Refer Note (v))	-	-	(3.63)				
4	Net Profit before tax	117.10	273.16	107.34				
5	Net Profit after tax	84.82	202.11	80.83				
6	Total Comprehensive Income	87.65	190.21	109.29				
7	Paid up Equity Share Capital	39.48	39.48	39.48				
8	Earning Per Share (of ₹ 2/- each) Basic and Diluted (Not Annualised)	4.30	10.24	4.15				

Notes:

i) Company's Standalone Financial information is as below:

(₹ in Crores except EPS)

		Quarter ended	Half Year ended	Quarter ended
SI. No.	Particulars	30-09-2021	30-09-2021	30-09-2020
IVO.		Unaudited	Unaudited	Unaudited
1	Total income	750.62	1,534.36	719.75
2	Net Profit before Exceptional item and tax	105.14	259.96	112.68
3	Exceptional Item	-	-	-
4	Net Profit before tax	105.14	259.96	112.68
5	Net Profit after tax	79.14	195.15	84.67
6	Total Comprehensive Income	84.38	188.44	113.14
7	Paid up Equity Share Capital	39.48	39.48	39.48
8	Earning Per Share (of ₹ 2/- each)			
	Basic and Diluted (Not Annualised)	4.01	9.89	4.29

The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on October 26, 2021. The Statutory Auditors have carried out a Limited Review of the above financial results.

iii) The Group has assessed, and is continuously reviewing, its liquidity, future cash flow projections and the probability of occurrence of the forecasted transactions underlying the hedges based on orders in hand and current indicators of future economic conditions. The financial results for Q2 and H1 FY 22 takes into consideration such assessment of the possible effects of the Covid 19 and the recoverability of the carrying value of its assets. However, the impact of pandemic in the subsequent period may be different from the estimations used at the

time of finalising these financial results. Pursuant to the approval granted by the Union Cabinet on July 14, 2021 (notified on August 13, 2021), for continuation of Rebate of State and Central Taxes and Levies (RoSCTL) with the same rates as notified by Ministry of Textiles vide notification dated March 8, 2019 on exports of Apparel/Garments and Made ups, the Group has recognised the export incentives of ₹ 89.59 Crores during the Quarter ended June 30, 2021, out of which ₹ 49.99 Crores pertains to the eligible export sales for the period from January 1, 2021 to March 31, 2021.

During the current guarter, Central Government has notified Remission of Duties and Taxes on Exported Products (RoDTEP) Scheme Guidelines and Rates for other textile products vide Notification dated August 17, 2021. The Group has accrued the benefits under the aforesaid scheme amounting to ₹ 1.57 Crore on eligible export sales for the period from January 1, 2021 to September 30, 2021, out of which ₹ 1.13 Crore pertains to eligible export sales for the period from January 1, 2021 to June 30, 2021.

v) Exceptional Item for the Year ended March 31, 2021 represents the expenditure incurred on account of VRS/Separation Scheme approved by the Board of an Indian Subsidiary on 15th July 2020.

Pursuant to the scheme of amalgamation of Pranavaditya Spinning Mills Limited, subsidiary the Company, with the Holding Company approved by the Board and No-objection received from BSE Limited, NSE Limited and SEBI for the scheme, the application has been filed for said amalgamation with Hon'ble National Company Law Tribunal (NCLT). The NCLT, by its order dated 18th August 2021, has directed the Companies to convene a meeting of their equity shareholders on November 15, 2021 for considering and approving the scheme. As directed by the NCLT, notice of said meeting, along with explanatory statement and supporting annexures, have been sent to the shareholders. The appointed date for the amalgamation is 1st October, 2020 or such other date as may be approved by NCLT and the scheme will be effective upon filing of order of NCLT approving the scheme with Registrar of Companies.

vii) The above is an extract of the detailed format of Financial Results of the Quarter and Half Year ended September 30, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full Financial Results for the Quarter and Half Year ended September 30, 2021 are available on the website of the Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website

viii)The Group mainly operates only in one segment namely "Textiles" and hence segment details are not required to be published.

GENESYS

Place: Mumbai

Date: October 26, 2021

For and on behalf of the Board of Directors

Place: Mumbai Date : October 26, 2021 **Anil Kumar Jain** DIN: 00086106



IIFL WEALTH PRIME LIMITED

(Formerly Known as IIFL Wealth Finance Limited)

Email id: nbfc-compliance@iiflw.com | Website: www.iiflwealthprime.com

CIN:U65990MH1994PLC080646 6th Floor, IIFL Centre, Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai Mumbai City MH 400013 IN Tel: (91-22) 4876 5600; Fax: (91-22) 4875 5606

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2021 (₹ in lakhs)

C /31	D	Quarter and H	Year Ended	
S/N.	Particulars	September 30, 2021	September 30, 2020	March 31, 202
1	Total Income from Operations	29,269.27	26,683.95	97,065.0
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	7,710.21	7,282.04	19,236.3
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	7,710.21	7,282.04	19,236.3
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	5,897.93	5,777.95	15,618.8
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	5,863.80	5,785.20	15,668.3
6	Paid up Equity Share Capital	30,549.38	30,549.38	30,549.3
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	1,46,647.51	1,36,915.20	1,38,850.5
8	Securities Premium Account	1,15,583.36	1,15,583.36	1,15,583.3
9	Net worth*	1,77,196.89	1,67,464.58	1,69,399.9
10	Paid up Debt Capital / Outstanding Debt	4,26,622.43	7,43,174.96	4,63,511.8
11	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	
12	Debt Equity Ratio**	2.41	4.44	2.7
13	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -			
	1. Basic:	1.93	1.90	5.1
	2. Diluted:	1.93	1.90	5.1
14	Capital Redemption Reserve	23.00	23.00	23.0
15	Debenture Redemption Reserve	-	-	
16	Debt Service Coverage Ratio	N.A	N.A	N
17	Debt Service Coverage Ratio	N.A	N.A	N.

* Networth is equal to paid up equity share capital plus reserves less deferred tax

The Company is a Non-Banking Financial company registered with Reserve Bank of India.

2. The above financial results have been recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on October 26th, 2021. The Statutory Auditors have issued limited review report with an unmodified opinion on the financial results for the quarter and half year ended September 30, 2021.

These financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standards prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant Rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India. These financial results have also been prepared in accordance with the requirement of Regulation 52 of the SEBI Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended from time to time.

The Company has not issued any non convertible redeemable preferance share.

 $Debenture\ redemption\ reserve\ is\ not\ required\ in\ respect\ of\ privately\ placed\ debentures\ in\ term\ of\ Rule\ 18(7)(b)(iii)\ of\ companies\ placed\ debentures\ in\ term\ of\ Rule\ 18(7)(b)(iii)\ of\ companies\ placed\ debentures\ in\ term\ of\ Rule\ 18(7)(b)(iii)\ of\ companies\ placed\ debentures\ in\ term\ of\ Rule\ 18(7)(b)(iii)\ of\ companies\ placed\ debenture\ placed\ deben$ (Share Capital and Debenture) Rule, 2014.

The requirement of disclosures of debt service coverage ratio, asset cover and interest service coverage ratio is not applicable to the Company as it is a non banking financial companies registered with the Reserve Bank of India.

For the items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of Regulation 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the pertinent disclosures have been made to the BSE Limited and can be accessed on

Identified Immovable Property, charge on present and future receivables to the extent equal to the principal and interest amount of the secured non-convertible debentures outstanding at any point of time and first exclusive charge by way of pledge on specific identified liquid or debt fund/ identified bonds/ perpetual bonds issued by bank/ marketable debt securities (being non-capital market investments of the Company) for each tranche in accordance with the respective tranche private placement offer document/ information memorandum

Reserves include Statutory Reserve as per Section 451 C of Reserve Bank of India Act, 1934, balance in securities premium account,

The spread of the COVID-19 pandemic including the second wave across the globe and India contributed to significant volatility in global and Indian financial markets and a significant decrease in global and local economic activities. The ultimate duration and extent of the pandemic cannot reasonably be assessed and consequently the full impact on the business due to a COVID-19 related economic slowdown, changes in client sentiment and investment behaviour are currently unknown. The Company has continued to engage with clients and employees through the business continuity measures put in place and its technology platform with limited disruption. Further, the Company has assessed that it expects to navigate the currently prevailing uncertain economic conditions due to the more severe Second wave based on its business model, profile of assets and liabilities and availability of liquidity and capital at its disposal. However, the extent to which the COVID-19 pandemic will ultimately impact the Company's operations will depend on currently uncertain future developments. Based on its current assessment and the Board approved policy for provisioning the $Company \ does \ not \ envisage \ the \ need \ for \ any \ additional \ Expected \ Credit \ Loss \ (ECL) \ provision \ on \ the \ loans \ on \ account \ of \ the \ pandemic \ depth \ for \ account \ of \ the \ pandemic \ depth \$ or ECL provisions required may differ from those estimated curr ntly if situation worsens such future in recognised prospectively.

With a view to consolidate the distribution businesses of IIFL Wealth Management Limited under a single wholly owned subsidiary, it is proposed to demerge the distribution business from IIFL Wealth Prime Limited ("IWPL") to IIFL Wealth Distribution Services Limited ("IWDSL"). In this regard, the Boards of Directors of IIFL Wealth Capital Market Limited (IWCML) and IWPL and IWDSL have approved the Composite Scheme of Arrangement under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 ("Scheme"). In this Scheme, it is proposed to amalgamate IWCML with IWPL and trasnfer the distribution business from IWPL and IWCML to IWDSL. The appointed date for the Scheme is April 1, 2021 and the necessaryaccounting adjustments basis the scheme will be given effect to, upon receipt of necessary statutory and regulatory approvals.

The above is an extract of the detailed format of annual financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the half yearly/annual financial results are available on the websites of the Stock Exchange and the Company on www.bseindia.com and www.iiflwealthprime.com respectively.

> By order of the Board For IIFL Wealth Prime Limited

> > Himanshu Jain

Date: October 26, 2021

Place: Mumbai

Whole Time Director and CEO DIN: 02052409

NOTICE NAME OF THE COMPANY: TATA STEEL LIMITED REGD OFFICE: "BOMBAY HOUSE", 24 HOMI MODI STREET, FORT, MUMBAI-400001 Notice is hereby given that the certificate[s] for the under mentioned securities have been lost j

nislaid and the holder[s] of the said securities / applicant[s] has/have applied to the company to sue duplicate certificate[s]. Any person who has a claim in respect of the said securitie should lodge such claim with the company at it's registered office within 15 days from this date. se the company will proceed to issue duplicate certificate[s] – without further intimation

	NAME OF THE	KIND & FACE NO. OF	NO. OF	DISTINCTIVE NUMBERS
	HOLDER[S]	VALUE OF SECURTIES	SECURITIES	
	DURGA PRASAD YADAV,	27 SHARES OF F.V RS	27	610066177 - 610066203
ı	MUKHDEV YADAV	10.00		
	JAMSHEDPUR	28/10/2021	DURGA PRASA	D YADAV,MUKHDEV YADAV
	[PLACE]	[DATE]	LNAMEU	EHOLDERS/APPLICANTS 1



Dahisar East Branch, Sai Leela Co-Op Housing Society Ltd. Bank of Baroda
Anand Nagar Dahisar East, Mumbai 400068.

Ph:022-28974345, Email: daheas@bankofbaroda.com

Whereas, The undersigned being the authorized officer of the **Bank of Baroda**. **Dahisar (E) Branch**, under the Securitisation and Reconstruction of Financia Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(2) read with rules 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 30/07/2021 calling upon the borrower Mr.Parag Madanial Jobanputra to repay the amounts mentioned in the notice being Rs.1,01,12,335.03/- (One Crore one lac twelve thousand three hundred thirty five and three paisa only) plus interest thereon under Housing Loan Account within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferr on him under section 13(4) of the said Act read with rules 8 on this **26/10/2021**

POSSESSION NOTICE

The borrowers in particular and the public in general are hereby cautioned not to leal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Bank of Baroda, Dahisar (E)Branch, for an amount of Rs.1,01,12,335.03/- (One Crore one lac's twelve thousand three hundred thirty five and three paisa only) The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of ection 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets

DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY Flat No.107,1stfloor,B Wing, Bldg No.3-B,Raghuleela CHSL,Opp Padmavat Nagar, 150 feet Road,Bhyander West,Thane-401104.

Authorised Officer (Bank Of Baroda) Date: 26/10/2021

GENESYS INTERNATIONAL CORPORATION LIMITED

Registered Office : 73A, SDF-III, SEEPZ, Andheri (East). Mumbai - 400096 Website: www.igenesys.com | Email: investors@igenesys.com CIN: L65990MH1983PLC029197 | Tel No.022-4488 4488 | Fax No.022-28290603

Extract of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and half year ended September 30, 2021

										(₹ in lacs)				
Standalone									Consolidated					
Sr Particulars		Quarter ende		Period		Year Ended		uarter ended			Ended	Year Ended		
No	30-09-2021 Unaudited	30-06-2021 Unaudited	30-09-2020 Unaudited	30-09-2021 Unaudited	30-09-2020 Unaudited	31-03-2021 Audited	30-09-2021 Unaudited	30-06-2021 Unaudited	30-09-2020 Unaudited	30-09-2021 Unaudited	30-09-2020 Unaudited	31-03-2021 Audited		
1 Total income from operations (net)	3,243.48	1,440.02	2,178.72	4,683.50	2,635.96	8,226.11	3,215.32	1,412.94	2,153.14	4,628.26	2,584.34	8,126.52		
2 Net Profit / (Loss) from ordinary activities (before tax														
exceptional and / or extra ordinary items)	635.83	(678.11)	604.45	(42.28)	(2,007.09)	(1,213.34)	369.53	(942.70)	279.61	(573.17)	(2,592.99)	(2,323.35)		
3 Net Profit / (Loss) from ordinary activities before tax														
(after exceptional and / or extra ordinary items)	635.83	(678.11)	604.45	(42.28)	(2,007.09)	(3,998.34)	369.53	(942.70)	279.61	(573.17)	(2,592.99)	(5,444.35)		
4 Net Profit / (Loss) from ordinary activities after tax														
(after exceptional and / or extra ordinary items)	644.67	(616.44)	603.57	28.23	(2,044.02)	(3,733.44)	378.32	(881.09)	278.70	(502.77)	(2,629.98)	(5,178.82)		
5 Net Profit / (Loss) from ordinary activities after tax and														
after share of loss of associate (after exceptional and /														
or extra ordinary items)	644.67	(616.44)	603.57	28.23	(2,044.02)	(3,733.44)	378.32	(881.09)	278.70	(502.77)	(2,629.98)	(5,178.82)		
6 Total Comprehensive Income / (Loss) for the period	10.19	-	7.36	10.19	7.36	33.03	192.41	44.14	424.88	236.55	610.70	1,066.56		
7 Total Comprehensive Income for the period														
[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and														
Other Comprehensive Income (after tax)]	654.86	(616.44)	610.93	38.42	(2,036.66)	(3,700.41)	570.73	(836.95)	703.58	(266.22)	(2,019.28)	(4,112.26)		
8 Equity Share Capital (Face value of ₹ 5/- each)	1,561.29	1,561.29	1,557.19	1,561.29	1,557.19	1,561.29	1,561.29	1,561.29	1,557.19	1,561.29	1,557.19	1,561.29		
9 Other Equity						24,296.85						15,769.60		
10 Earnings per Share (weighted average) (Face value of														
₹ 5/- each) (For continued and discontinued operations)	1													
Basic EPS (Not Annualised)	2.06	(1.97)	1.94	0.09	(6.56)	(11.97)	1.80	(2.82)	1.56	(0.45)	(7.19)	(13.77)		
Diluted EPS (Not Annualised)	1.87	(1.91)	1.93	0.08	(6.53)	(11.60)	1.63	(2.73)	1.55	(0.41)	(7.16)	(13.34)		
Notes:														

1. The financial results for the quarter and half year ended September 30, 2021 have been reviewed by the Audit Committee. The Board of Directors at its meeting held on October 26, 2021 approved the same

2. The above is an extract of the detailed format of Quarterly/ Year ended financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/ Year ended Financial Results are available on the website of Stock Exchanges where the shares of the Company are listed viz. BSE Limited (www.bseindia.com) and the National Stock Exchanges (www.nseindia.com) and on the website of the Company (www.igenesys.com.)

> For Genesys International Corporation Limited Sd/-Sajid Malik **Chairman and Managing Director**

DIN No: 00400366

www.freepressjournal.in

प्रिसिजन कंटेनर्स लिमिटेड

नोंद. कार्यालय : माधव निवास सीएचएसएल, फ्लॅट क्र. बी-१, १ ला मजला, नाटकवाला लेन, रस.व्ही. रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२. सीआयएन : एल२८९२०एमएच१९८१पीएलसीओ२३९७२

संचालक मंडळाच्या सभेची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की**, प्रिसिजन कंटेनर्स लिमिटेड**च्या संचालक मंडळाची सभा ३०.०९.२०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धवर्षाकरिता **अलेखापरिक्षित वित्तीय** निष्कर्ष आणि इतर अजेंडा विचारात घेण्याकरिता सोमवार, नोव्हेंबर १, २०२१ रोजी ज्वाला इस्टेट, पुष्प विनोद २, २ रा मजला, सोनिवाडी, एस. व्ही. रोड लगत, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९२ येथे घेण्यात येणार आहे

प्रिसिजन कंटेनर्स लिमिटेड करिता ठिकाण: मुंबई दिनांक : २५.१०.२०२१ (जयेश व्ही वालिया - एम डी)



मुख्य कार्यालय : कॅथॉलिक बॅंक बिल्डिंग, पापडी नाका, वसई-४०१ २०७, जि. पालघर संपर्क क्र. : ७४४७७६२२११/९९७५५१३३८५

विक्री सूचना

तमाम जनतेस कळविण्यात येते की, बॅसीन कॅथॉलिक को–ऑपरेटिव्ह बॅंक लि., पापडी, वसई यांनी थकीत वाहन कर्जापोटी जप्त करण्यात आलेल्या वाहनांचा जाहिर लिलाव गुरूवार दि. ११ नोव्हेंबर, २०२१ रोजी सकाळी ११,०० ते दपारी १,०० वाजेपर्यंत साजवत बंगल्याचे मागे. तामतलाव, वसई (प.). येथे आयोजित केला आहे. तरी सदर वाहनांच्या मालकांनी (कर्जदारांनी) ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून 🤟 दिवसांच्या आत बँकेच्या संबंधित शाखेच्या शाखाधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपल्या थकीत कर्जाची व अधिक सर्व खर्चाची रक्कम भरणा करून वाहन ताब्यात घ्यावे, अन्यथा वाहनांची जाहीर लिलाव विक्री वरील तारखेला केली जाईल. त्यानंतर आलेली कठल्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही. लिलाव विक्रीतुन संपूर्ण कर्जफेड न झाल्यास उर्वरित रक्कम कर्जदाराकडून व जामिनदारांकडून वसुल केली जाईल, ह्याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

अ.	शाखेचे नाव	कर्ज खाते क्र.	कर्जदार व जामिनदारांकडे नावे व पत्ता	थकबाकी रक्कम रू. दि.	वाहनाचा तपशील	मॉडेल
蛃.				३०.०९.२०२१ पर्यंत		
8	होळी	VEHLNC 14	मे. वर्तक टुर्स ॲण्ड ट्रॅव्हर्ल्स प्रो. गौरव प्रविण वर्तक जामीनदार : १) चारुशिला प्रविण वर्तक २) पॉल डॉमणिक घोन्सालविस	रु. १,०१,३१३/-	HUNDAI ACCENT MH-48-AY-6427 (CAR)	२०१८
?	उत्तन	HLN 1136	विसम इक्बाल बलबले जामीनदार : १) अमजाद गफ्फार शेख २) सलमा वाजीदअली खान	रु. १,७१,०८९/-	MARUTI BALENO MH-48-HF-9184 (CAR)	२०१६
æ	उमराळे	VEHLNC 12	मे. तेजस टुर्स ॲण्ड ट्रॅव्हर्ल्स प्रो. दिलीप शंकर ठोंबरे जामीनदार : १) सुनिल नारायण चव्हाण २) धिरज भिवसेन करगुटकर	रु. ९७,६८८/-	MAHINDRA TUV-300 MH-48-F-5055 (CAR)	२०१७

लिलावाच्या अटी व शर्ती लिलावच्या वेळेस वाचून दाखविल्या जातील : ज्या व्यक्तींना लिलावात भाग घ्यावयाचा आहे त्यांनी वाहनाच्या बोलीसाठी रु. १०,०००/– रकमेची बँकेच्या नावाने पे–ऑर्डर किंवा रोख रक्कम लिलाव सुरू होण्यापूर्वी जमा करणे आवश्यक आहे. लिलाव घेणाऱ्या व्यक्तीला वाहनाच्या लिलावाच्या २५% रक्कम त्याच दिवशी लिलावाच्या ठिकाणी रोखीने भरावी लागेल, वाहनांची लिलाव विक्री ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत केली जाईल. वाहनांची योग्य किंमत न आल्यास वाहनांचा लिलाव रद्द करण्याचा अधिकार बँकेस राहील. सही/-

ठिकाणः पापडी, वसई प्रभारी महाव्यवस्थापक मुख्य कार्यालय, पापडी, वसई दिनांक: २७.१०.२०२१

क्षेत्रीय कार्यालय : मुंबई

क्षेत्रिय कार्यालय, 804 बी विंग, परिणी क्रिसेंझो, "जी ब्लॉक", वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स वांद्रे पूर्व, मुंबई SOUTH 400051 महाराष्ट्र फोन : 022 67868804 CIN: L65191KL1929PLC **400051 महाराष्ट्र फोन** : 022 67868804 CIN: L65191KL1929PLC001017

सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, 2002 (नियम) मधील नियम 3(1) सह वाचण्यात येणा-या सिक्युरिटाझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनेन्शिअल ॲसेट्स अँड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 (अधिनियम) मधील अनुच्छेद 13(2) अंतर्गत

1. मिस. ईशा गिरिश संघानी

203, रुद्राक्ष नरीमन रोड नरीमन टॉवरच्या समोर विले पार्ले पूर्व मुंबई, पिन - 400 057.

तुमच्यापैकी पहिला मुख्य कर्जदार म्हणून ज्यात दि साऊ्थ इंडियन बँक लिमिटेडच्या खाली दिलेल्या तारखेला आवश्यक कागदपत्रांची अंमलबजावणी करून कर्जाचा लाभ घेतला, ज्याचे नोंदणीकृत कार्यालय ''एसआयबी हाउस'', टी.बी. रोड, त्रिशूर – 1, केरळ आणि त्यातील एक क्षेत्रीय कार्यालय : 804 बी विंग, परिणी क्रिसेंझो, जी ब्लॉक बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे पूर्व, मुंबई 400051 महाराष्ट्र आणि त्याची शाखा सागर रिलगन्स बिल्डींग, 107 ∕ डी, हिल रोड, मेहबूब स्टुडीओ जवळ, वांद्रे पश्चिम, मुंबई 400050 आणि खाली शेडयुल केलेल्या मालमत्तांव्दारे

प्रवास जाह (भरार पुरावास भारतस्ता रहनून स्वानास).										
सुविधेचे स्वरूप	मर्यादा	कागदपत्रांची तारीख किंवा AOD ची तारीख	22-06-2021 पर्यंत बाकी थकबाकी							
मुदत कर्ज (LCP)	₹5. 48,00,000/-	27.09.2019	₹. 52,63,987.27							

हे खाते 24–03–2021 रोजी आमच्या खात्यामध्ये नॉन–परफॉर्मिंग मालमत्ता म्हणून वर्गीकृत करण्यात आली आहेत आणि आम्ही 25.02.2021 रोजी कायद्याच्या कलम 13(2) अंतर्गत 23 / 06 / 2021 ला नोटीस जारी केली होती. 22-06-2021 नुसार रु. 52,63,987.27 (रुपये बावन्न लाख त्रेसष्ठ हजार नऊशे सत्याऐंशी आणि सत्तावीस पैसे फक्त) अधिक व्याज आणि नोटीस मिळाल्यापासून ६० दिवसांच्या आत खर्च, तथापि, पत्ता नं. १ ने

या नोटीसची सेवा टाळली आहे, ही सार्वजनिक नोटीस सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियम 2002 च्या नियम 3(1) नुसार जारी केली आहे. म्हणून , या नोटीसव्दारे तुम्हाला या नोटीसच्या ६० दिवसाँच्या आत तुमचे दायित्व पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, असे न झाल्यास आम्ही पुढील कोणत्याही संदर्भाशिवाय खाली दिलेल्या सुरक्षित मालमत्तेची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व किंवा कोणत्याही गोष्टींचा वापर करून अडथळा या कायद्याच्या कलम 13(4) अंतर्गत दिलेले अधिकार. तुम्ही पुढे लक्षात घ्या की वरील कोणतीही सुरक्षित मालमत्ता, आमच्या पूर्व लेखी संमतीशिवाय कलम 13(13) नुसार तुम्हाला वरील सिक्युरिटीजची विल्हेवाट लावण्यास किंवा व्यवहार करण्यास किंवा विक्री, भाडेपट्टी किंवा इतर नागनि (व्यवसायाच्या सामान्य मार्गाव्यतिरिक्त) हस्तातरित करण्यास प्रतिबंधित आहे). कृपया लक्षात घ्या की हे प्रकाशन अशा अधिकार आणि उपायांवर पूर्वग्रह न ठेवता केले गेले आहे जे कर्जदाराच्या विरोधात आणि कायद्यानुसार हमीदार / सह-बंधनकारक म्हणून दि साऊथ इंडियन बँक

सुरक्षित मालमत्ता रिडीम करण्यासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात, कायद्याच्या कलम 13 च्या उपविभाग (8) च्या तरतुदीकडे कर्जदाराचे लक्ष वेधले जात आहे.

सुरक्षित संपत्तीचे शेडयुल

कमर्शिअल बिल्डींग शॉप नं. एफ-103 क्षेत्रफळ 121 चौ.फु. कार्पेट एरिया ''प्राइम मॉल'' च्या पहिल्या मजल्यावर, जमीन क्षेत्रफळ 4244.10 चौ.मी. , सर्वे नं. 191ए, हिस्सा नं. 6 / 1 (भाग), 8(भाग), 9, 11 आणि 12, जुना सीटीएस नं. 433, 433 / 1 ते 57 आणि नविन सीटीएस नं. 433-बी / 1 शी संबंधित, जमीन क्षेत्रफळ 303.70 चौ.मी., सर्वे नं. 191, हिस्सा नं. 15, सीटीएस नं. 430, 430 / 1 ते 12, जमीन क्षेत्रफळ 704.02 चौ.मी. सर्वे नं. 191ए(भाग), हिस्सा नं. 13(भाग), सीटीएस नं. 429(भाग) शी संबंधित, 97.78 चौ.मी. सीटीएस नं. 431(भाग) आणि 24.97 चौ.मी. , सर्वे नं. 191 / ए (भाग), हिस्सा नं. 13(भाग), सीटीएस नं. 431(भाग), नविन रोड घोडबंदर रोड येथे स्थित, इर्ला, विले पालें गांव, ग्रेटर मुंबई च्या हद्दीत मुंबई तालुका, मुंबई सबर्बन उप-नोंदणीकृत जिल्हा, मुंबई सबर्बन जिल्हा मिस ईशा संघानी यांच्या मालकीची आहे विक्रीचा करार क्र. BDR-4/7824/2019 अंधेरी 2 SRO ची दिनांक 16 / 08 / 2019 आणि अंधेरी 2 SRO ची दिनांक 16 / 08 / 2019 ची नोंदणी पावती क्र. 9050.

दिनांक : 28 / 10 / 2021

नि ई-लिलाव विक्रीने विकला जाईलः

मुंबई पोटे ट्रस्ट

अन्वये विक्रीसाठी सूचना

दी मेजर पोर्ट ट्रस्टस ॲक्ट, १९६३ च्या कलम ६१ व ६२

सोडवता पडून असलेला खालील माल जर ह्या तारखेपासून दहा दिवसात माल प्रेषितींनी हा माल

सोडवून घेतला नाही तर १५/११/२०२१ रोजी किंवा त्यानंतर कोणत्याही तारखेस ई–निविदा

ब्रास डेकोरेटीव्ह आर्टवेअर आयटम्सः ॲश ट्रे, कँडल ट्रे, मोठी फुलदाणी/फ्लॉवर पॉट, छोटी

फुलदाणी/फ्लॉवर पॉटः १) ॲम्बीयन्स इंडिया प्रा. लि., २) डीईपीई ग्लोबल शिपींग (ए) प्रा.

लि., १८ जी/बॅग्ज मध्ये पॅक केलेल्या छिन्न बिछीन्न चिंधडयाः १) शाम्स एंटरप्रायजेस, २)

मेरिटाईम सर्व्हिसेस प्रा. लि., ३) ह्यंदाई मर्चंट मरीन इंडिया प्रा. लि., ४) विकास शिपिंग एजन्सी हेलिकॉप्टरचे ३ मॉडेल : १४ वयोगटासाठी ब्लू बॉक्स हेलिकॉप्टर+ आणि १० पिंक बॉक्स हेलिकॉप्टर १४+ वयोगटासाठी हेलिकॉप्टर (रिमोट कंट्रोल), ५० ऑरेंज / येलो बॉक्स १४+ वयोगटासाठी रेडिओ नियंत्रित हेलिकॉप्टर : १) राधा इम्पेक्स, २) सीएमए सीजीएम ग्लोबल (आय) प्रा. लि. ए) पोर्टेबल पॉवर बँक, बी) यूएसबी केबल : १) गुरुकृपा एंटरप्रायझेस, २) मेरीटाइम सर्व्हिसेस प्रा. लि. इक्लिप्स प्लॅनिंग सॉ ब्लेड. : १) बिपिको इंडस्ट्रीज (टूल्स) प्रायव्हेट लिमिटेड, २) टाटा टी लि. रिकाम्या दुधाच्या पिशव्या, कार्टन (पॅकेट), साहित्य: प्लास्टिक, कागद, ॲल्युमिनियम फॉइल. : १) ब्बातेमा फायबर्स लि., २) पॅटव्हॉल्क (फोर्ब्स गोकाक लि. चे विभाग) ३) व्होलकार्ट फ्लेमिंग शिपिंग ॲण्ड सर्व्हिसेस लि., टॅम रॉलिंग बेअरिंग्ज, पॅकशिवाय रोलिंग बीयरिंग, एमआय : चीन. : १) किशोरीलाल श्यामसुंदर, २) इंडियन मेरिटाइम एंटरप्रायझेस प्रा. लिमिटेड मिश्रित मोबाइल ॲक्सेसरीज : वायरलेस एअर पॉड्स, मोबाईल बॅक कव्हर, मोबाईल बॅटरी, वायर्ड इअर फोन, वायरलेस इअर फोन, कार चार्जर, चार्जिंग केबल्स (सी प्रकार), इ: १) क्लासिक ट्रेडिंग, २) ग्लोबल ओशन लॉजिस्टिक, ३) शाही शिपिंग लि. ४) कॉन्टिनेंटल शिपिंग सर्व्हिसेस, टायगर बाम प्लाटर (वेदना कमी करणारे पॅचेस) अधेसिव्ह शीट सह: १) फार्मालीफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, २) मॅक-नेल्स कंटेनर लाइन्स, लहान मुलांसाठी प्लास्टिकची खेळणी - शूटिंगसाठी एअरसॉफ्ट गन आणि प्लास्टिक बॉल्स. : १) फेम एंटरप्रायझेस, २) शाही शिपिंग लि. ३) एचएमएम शिपिंग इंडिया

त्यांच्या उतरण्याच्या संबंधित तारखेपासून दोन महिन्यांपेक्षा अधीक काळ न

PUBLIC NOTICE

Mr. Jashbhai Javerbhai Patel was member and owner of Shop No. R 20, Ground Floor, Sai Bazar Shopping Centre Premises Co-operative Society ltd., Station Road, Santacruz West, Mumbai 400054 and holding Share Certificate No. 34 having Ten shares of Rs. 50/- each bearing distinctive Nos. 331 to 340 both inclusive. Mr. Jashbhai averbhai Patel died on 20.5.1992 without making any WILL or nomination. That Mr. Upendra Jashbhai Patel as Son and legal heir applied for transfer of membership of eceased in record of Society. The Society hereby invites claims or

other claimants/objector to the transfer of the said shares and nterest of the deceased member in the capital/property of the society within a period of 30 days from the date of publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the Society, if no claims/objections are received within the period of prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bve-laws of the society. The claims/objections if any received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of society. Date: 28/10/2021

Place: Mumbai

Hon. Chairman/Secretary Sai Bazar Shopping Centre remises Co-operative Society Itd. Station Road, Santacruz West, Mumbai - 400054

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given by our client, Mr. Anand Dattatraya Lodha, that the properties more particularly described in the schedule I, II and III (Scheduled Properties) hereunder should not be dealt with by any person owing to the fact that ere exists pending claim of our client on the said scheduled properties.

The general public is hereby cautioned against any purchase or deal in any way with the said scheduled properties from creating any right, title, interest, claim or demand of any nature whatsoever in respect of the said scheduled properties without our client's prior written permission or written consent.

SCHEDULE I

All that piece and parcel of Land situated at the Plot bearing C.S no;12C, Survey No. 12C, City Survey Nos. 46, 65, Village Saki, Taluka Andheri in Powai Estate, Chandivali Vihar Road, Mumbai – 400072 admeasuring 7,450 square metres surrounded on East – Chadivali Farm Road and Internal Road of 13.40 mtrs, West-Plot No.691,692, 693 and 694, North-Chandivali Farm Road.

SCHEDULE II

Part of the piece and parcel of Land and structure known as Gopi Kanaiya situated at H/W Bandra-E bearing Survey No.801, S.V Road, Khar (west) Mumbai -400052 and admeasuring approximately 740 square yards surrounded on East - Part Plot No.792 and 793, West-S V Road, South-besides Plot No.800, North-Plot No.802.

SCHEDULE III

Part of the piece and parcel of Land and structure known as Shiv Villa at property bearing C.S. Nos.633, 634, 635, S.V Road, Khar (West), Mumbai - 400 052 totally admeasuring to 1,700 square yards surrounded on East – S V Road, West- Plot No.651, South-Plot No.636, North-18.30 meters Road.

SSB Legal & Advisory 3rd Floor, Bouna Casa Building Homii Street, near Kashmir Emporium Fort, Mumbai 400 001 Email: siddhesh@ssbadvisory.com Dated this 28th day of October 2021 Place: Mumba

भारतीय स्टेट बैंक State Bank of India

रिटेल ॲसेट्स सेंट्रलाईज्ड प्रोसेसिंग सेंटर, ५वा मजला, सिडको टॉवर क्र. ४, बेलापूर रेल्वे स्टेशन बिल्डिंग, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई-४००६१४.

कब्जा सूचना

(नियम-८(१) (स्थावर मिळकतीकरीता)

त्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सेक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट^र ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०८/११/२०१८ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार श्रीम. रोहिणी विजेश कुमार आणि श्री. विजेश कुमार यांस सूचनेतील नमूद एकूण रक्कम म्हणजेच रु. १२,८४,५२२/ - (रुपये बारा लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे बावीस फक्त) दि. ०८/११/२०१८ रोजीस च्यासह पुढील व्याज, परिव्यय, प्रभार इ. ची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार आणि हमीदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस यादारे सचना देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी प्रदान करण्यात आलेल्य अधिकारांचा वापर करून श्रीम. रोहिणी विजेश कुमार आणि श्री. विजेश कुमार यांच्या मालकीच्या **मिळकतीचा कब्जा** सदर रुल्सच्या नियम ८ आणि नियम ९ सहवाचता सदर ॲक्टचे कलम १३(४) अन्वये २६ ऑक्टोबर. २०२१ रोजी घेतला आहे

विशेषतः कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की. सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा स्टेट बँक ऑफ इंडियास रु.१२,८४,५२२/ - दि. ०८/११/२०१८ च्यासह त्यावरील व्याज, परिव्यय आणि अनुषंगिक प्रभार या रकमेसाठी भाराअधीन राहील

तारण मत्ताच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुदीनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन

फ्लॅट क्र. ००२, तळ मजला, लोटस, बिल्डिंग क्र. ०४, एन्के गार्डन, वावंजे गाव, तळोजा एमआयडीसी जवळ, तालुका. पनवेल, जिल्हा. रायगड-४१०२०८. प्राधिकत अधिकारी दिनांक: २६.१०.२०२१ स्टेट बँक ऑफ इंडिया



कुळगांव बदलापूर नगरपरिषद

नगरपरिषद दुबे रुग्णालय इमारत, पहिला मजला, आदर्श विद्यामंदिर रोड, बदलापूर रेल्वे स्टेशन, (पूर्व), कुळगांव, पिन-४२१ ५०३. जि. ठाणे.

ई−मेलः coud.kulgaonbadalapur@maharashtra.gov.in वेबसाईटः https://kbmc.gov.in

जा.क्र.:कुबनप/विद्युत/८४७२/२०२१-२२ दिनांक : २६/१०/२०२१

जाहिर ई-निविदा सूचना क्र. २१/२०२१-२२

कुळगांव-बदलापूर नगरपरिषद, जिल्हा-ठाणे यांजकडून खालील कामांसाठी महाराष्ट्र शासनाच्या नोंदणीकृत विद्युत कंत्राटदाराकडून निविदा मागविण्यात येत आहे.

	अ. क्र.	कामाचे नाव	कामाची अंदाजित रक्कम रु.	इसारा रक्कम रु.	ई-निविदा फॉर्म फी रु.	कामाचा कालावधी
8		रेल्वे गेट बेलवली भुयारी रस्ता येथील पाणी निचरा करणे करिता मड ओढणारी मोटार व ऑटो पॅनेल बसविणे.	विहित नमुन्यात दर भरावयाचे आहे	रु. १,०००/-	रु. १००/−	२ महिने
2	?.	हेन्ट्रेपाडा येथील STP प्लॉट चे २२ KV क्यूबीकल मिटरींग सिस्टीम दुरुस्ती करणे.	विहित नमुन्यात दर भरावयाचे आहे	रु. १,०००/-	रु. १००/-	१ महिने

सदर निविदेबाबतचा तपशिल खालीलप्रमाणे देण्यात येत आहे.

- १. निविदा विक्री व निविदा अनामत भरण्याचा कालावधी दिनांक २९/१०/२०२१ ते दिनांक ९/११/२०२१ दु. ३.०० वाजेपर्यंत राहील. २. मुख्याधिकारी, कुळगांव बदलापूर नगरपरिषद यांचे कार्यालयात दिनांक १०/११/२०२१ रोजी दु. ३.०० वाजेपर्यंत निविदा स्वीकारण्यात येतील व शक्य झाल्यास त्याच दिवशी ४.०० वाजता निविदा उघडण्यात येतील किंवा इतर सोयीचे दिवशी निविदा उघडण्यात येतील. निविदा फॉर्म प्राप्त करण्याच्या व भरण्याच्या अटी व शर्ती खाली नमुद केल्याप्रमाणे राहतील.
- १. विद्युतचे व्यवसाय/इतर संबंधित व्यवसाय करणारे/विद्युत परवानाधरक.
- २. उपरोक्त कामांकरीता निविदा सादर करताना सर्व करासहीत निविदा भरावी.
- ३. ठेकेदाराची निविदा कामाच्या प्राकलन किंमतीपेक्षा कमी दरांची असेल तर महाराष्ट्र शासन, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दि.
- १२/०२/२०१६ शासन निर्णयानुसार कामाकरीता वाढीव परफॉर्मन्स सिक्युरिटी म्हणून धनाकर्ष (Demand Draft) मुख्याधिकारी, कुबनप यांच्या नावे भरणे बंधनकारक राहील.
- ४. वर नमूद केलेल्या कामांची साईट पाहणी करून निविदा भरावी व करारनाम्यातील सर्व अटी शर्तीचे व नगरपालिका नियम व अधिनियम यांचे पालन न करणे निविदा कारावर बंधनकारक राहील.
- ५. प्राप्त निविदा स्वीकारण्याचा अथवा कारणाशिवाय सर्व निविदा नाकारण्याचा अधिकार निम्नस्वाक्षरीकार यांनी राखून ठेवलेला आहे.

मुख्याधिकारी

कुळगांव-बदलापूर नगरपरिषद

हिंदुस्तान हार्डी लिमिटेड

नोंदणी. कार्यालय: प्लॉट क्र. सी-१२, एमआयडीसी एरिया, अंबड, नाशिक-४२२०१०. वेबसाईट : www.hhardys.com, ई-मेल आयडी - info@hhardys.com, सीआयएन: एल२९३००एमएच१९८२पीएलसी०२८४९८ संपर्क - दू. ०२५३-२३८२११८, टेलिफॅक्स : ९१-०२५३-२३८२५२८.

३०-०९-२०२१ रोजी संपलेली तिमाही आणि अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष

अलिप्त निष्कर्ष : (₹ लाखांत, ईपीएस सोडून) अ.क्र तपशील संपलेली तिमाही तारखेपर्यंत वर्ष संपलेले वर्ष ३०-सप्टें.-२१ ३०-सप्टें.-२० ३०-सप्टें.-२१ ३०-सप्टें.-२० ३१-मार्च-२१ (अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) (लेखापरिक्षित) प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निञ्वळ) करपश्चात सर्वसाधारण कामकाजातून निव्वळ नफा (+)/(तोटा) (-) 242.48 ३४.८७ 848.48 53.20 ३०६.३४ एकूण इतर सर्वसमावेशक उत्पन्न/(तोटा)-निव्वळ (११.६२)२.७१ (१२.3ξ) (२.११) (१२.१४) भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी) १४९.८५ १४९.८५ १४९.८५ १४९.८५ १४९.८५ मागील लेखा वर्षाच्या ताळेबंदानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून राखीव १००१.१३ समभाग प्राप्ती (ईपीएस) (अनन्यसाधारण बाबींपूर्व) (प्रत्येकी रु. १०/- च्या अवार्षिकीकृत) 4.84 १७.६८ 20.69 2.80 २१.२५ बी) सौम्यिकृत प्रति समभाग प्राप्ती (अनन्यसाधारण बाबींपूर्वी) (प्रत्येकी रु. १०/- चे) - अवार्षिकीकृत ए) मूलभूत 90.69 4.80 १७.६८ 2.80 28.24

- वरील निष्कर्षांना लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि संचालक मंडळाने त्यांच्या २६.१०.२०२१ रोजी झालेल्या बैठकीत ते मंजूर केले.
- वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ॲण्ड अद्र डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर केलेल्या तिमाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट (www.bseindia.com) वर उपलब्ध आहे.

१०.८९

4.86

१७.६८

मंडळाच्या आदेशावरून हिंद्स्तान हार्डी लिमिटेड साठी श्रीमती देवकी सरन

ठिकाण : मुंबई दिनांक: २६ ऑक्टोबर, २०२१

बी) सौम्यिकृत

कार्यकारी संचालक आणि सीएफओ डीआयएन : ०६५०४६५३

२१.२५



अधिकृत अधिकारी

जेनेसिस इंटरनॅशनल कॉर्पोरेशन लिमिटेड नोंदणी. कार्यालय : ७३ ए, एसडीएफ-॥, सिप्झ, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९६

वेबसाईट : www.igenesys.com। ई-मेल : investors@igenesys.com

सीआयएन : एल६५९९०एमएच१९८३पीएलसी०२९१९७ । दूर. क्र. ०२२-४४८८ ४४८८ । फॅक्स क्र. ०२२-२८२९०६०३

	३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षाकरिता अलेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा उतारा												
	-												(रु. लाखात)
				र्आ	लप्त					एक	त्रित		
अ.	तपशील		संपलेली तिमाही		संपलेला	कालावधी	संपलेले वर्ष		संपलेली तिमाही		संपलेला	कालावधी	संपलेले वर्ष
क्र.	WHAT	३०-०९-२०२१ अलेखापरिक्षित	३०-०६-२०२१ अलेखापरिक्षित	३०-०९-२०२० अलेखापरिक्षित	३०-०९-२०२१ अलेखापरिक्षित	३०-०९-२०२० अलेखापरिक्षित	३१-०३-२०२१ लेखापरिक्षित	३०-०९-२०२१ अलेखापरिक्षित	३०-०६-२०२१ अलेखापरिक्षित	३०-०९-२०२० अलेखापरिक्षित	३०-०९-२०२१ अलेखापरिक्षित	३०-०९-२०२० अलेखापरिक्षित	३१-०३-२०२१ लेखापरिक्षित
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	३,२४३.४८	१,४४०.०२	२,१७८.७२	४,६८३.५०	२,६३५.९६	८,२२६.११	३,२१५.३२	१,४१२.९४	२,१५३.१४	४,६२८.२६	२,५८४.३४	८,१२६.५२
?	सर्वसाधारण कामकाजातून निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्व)	६३५.८३	(६७८.११)	६०४.४५	(४२.२८)	(२,००७.०९)	(१,२१३.३४)	३६९.५३	(९४२.७०)	२७९.६१	(५७३.१७)	(२,५९२.९९)	(२,३२३.३५)
ş	सर्वसाधारण कामकाजातून करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	६३५.८३	(६७८.११)	६०४.४५	(४२.२८)	(२,००७.०९)	(३,९९८.३४)	३६९.५३	(९४२.७०)	२७९.६१	(५७३.१७)	(२,५९२.९९)	(५,४४४.३५)
8	सर्वसाधारण कामकाजातून करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	६४४.६७	(६१६.४४)	६०३.५७	२८.२३	(२,०४४.०२)	(३,७३३.४४)	३७८.३२	(८८१.०९)	२७८.७०	(५०२.७७)	(२,६२९.९८)	(५,१७८.८२)
ч	सर्वसाधारण कामकाजातून करोत्तर आणि सहयोगींच्या तोट्याच्या हिश्श्यानंतर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	६४४.६७	(६१६.४४)	६०३.५७	२८.२३	(२,०४४.०२)	(३,७३३.४४)	३७८.३२	(८८१.०९)	२७८.७०	(५०२.७७)	(२,६२९.९८)	(५,१७८.८२)
ξ	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न/(तोटा)	१०.१९	-	७.३६	१०.१९	७.३६	३३.०३	१९२.४१	88.88	878.66	२३६.५५	६१०.७०	१,०६६.५६
₉	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी (करोत्तर) नफा/(तोटा) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	६५४.८६	(६१६.४४)	६१०.९३	₹८.४२	(२,०३६.६६)	(३,७००.४१)	५७०.७३	(८३६.९५)	७०३.५८	(२६६.२२)	(२,०१९.२८)	(४,११२.२६)
6	समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. ५/- प्रत्येकी)	१,५६१.२९	१,५६१.२९	१,५५७.१९	१,५६१.२९	१,५५७.१९	१,५६१.२९	१,५६१.२९	१,५६१.२९	१,५५७.१९	१,५६१.२९	१,५५७.१९	१,५६१.२९
٩	इतर इक्विटी						२४,२९६.८५						१५,७६९.६०
१०	प्रतिभाग प्राप्ती (भारित सरासरी) (दर्शनी मूल्य रु. ५/- प्रत्येकी) (अखंडित आणि खंडित प्रवर्तनांसाठी)												
	मूलभूत ईपीएस (अवार्षिक)	२.०६	(१.९७)	8.88	0.09	(६.५६)	(११.९७)	१.८०	(२.८२)	१.५६	(0.84)	(७.१९)	(१३.७७)
	सौम्यिकृत ईपीएस (अवार्षिक)	१.८७	(१.९१)	१.९३	٥.٥٧	(६.५३)	(११.६०)	१.६३	(२.७३)	१.५५	(0.88)	(७.१६)	(१३.३४)

१. ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षांसाठी वित्तीय निष्कर्ष लेखापरीक्षण समितीकडून पुनर्विलोकित करण्यात आले. २६ ऑक्टोबर, २०२१ रोजी झालेल्या बैठकीत संचालक मंडळाने ते व त्याच्या प्रकाशन मसुद्यास मंजुरी दिली. वरील महिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्कलोजर रिक्वायरॉमेटस्) रेखुलेशन्स, २०१५ च्या रेखुलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे सादर केलेल्या तिमाही/वर्ष समाप्तीच्या वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणणाचा एक उतारा आहे. तिमाही/वर्ष समाप्तीच्या वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबद्ध

आहेत त्या स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईट म्हणजेच बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) व नॅशनल स्टॉक एक्सचेंजेस (www.nseindia.com) व कंपनीची वेबसाईट (www.igenesys.com) वर उपलब्ध आहेत

जेनेसिस इंटरनॅशनल कॉर्पोरेशन लिमिटेड सार्ठ सजिद मलिक अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालव डीआयएन क्र. : ००४००३६६

• खरेदीदारांना विक्री केलेल्या मालाच्या सोडवणुकीसाठी कोणत्याही सीमाशुल्क औपचारीकता नाहीत. • खरेदीदारांनी कोणतेही सीमाशुल्क प्रदान करण्याचे नाही

हे विनिर्दिष्टीतपणे अधिसूचित करण्यांत येते की, वरील संचाच्या व्यतिरिक्त, ज्यासाठी विनिर्दीष्टीत सूचना दिली नसेल असा १५/०९/२०२१ पूर्वी उतरलेल्या सर्व माल सुध्दा ह्या

सामान्य आयातकार व निर्यातदार यांनी कृपया ध्यानांत ठेवावे की, पोर्ट ट्रस्ट चार्जेस चे प्रदान केल्यामुळे विक्रीतून आधी मागे घेतलेला माल, ज्या कालावधीसाठी चार्जेस भरले ते संपल्याने

मुं. पो. ट्र वेबसाईटः www.mumbaiport.gov.in

ह्या ई-निविदा नि ई-लिलाव विक्रीत पुन्हा सूचिबध्द केला आहे.

ई−लिलावकर्त्यांची वेबसाईटः https://mstcecommerce.com MbPT-19-2021

प्रायव्हेट लिमिटेड, ४) दिनशा शिपिंग एजन्सी.

• ई-लिलाव दर आठवडयाला घेण्यांत येतो.

मालाच्या पुढील तपशीलांसाठी कृपया भेट द्या-

लिलावात समाविष्ट केला आहे.

ट्रॅफिक मॅनेजर

ठिकाण : मुंबई. दिनांक : २६ ऑक्टोबर, २०२१